

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना
वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी लागू करण्याबाबत.

शासन निर्णय, क्रमांक डीएसआर २४९१/२६१५/सीआर ४०/१८,
जिल्हा परिषद शाळा विकास विभाग.

शासन निर्णय, क्रमांक डीएसआर २४९१/२६१५/सीआर ४०/१८,
जिल्हा परिषद शाळा विकास विभाग.

वाचा: १] शासन आदेश, शाळा विकास विभाग, क्रमांक डीएसआर २४८९/२१२६/प्र.प्र. ५२५/
१८/दिनांक ४/४/१९९०.

२] शासन आदेश, शाळा विकास विभाग, क्रमांक डीएसआर २४९०/प्र.प्र. २३९/१८,
दिनांक २३/८/१९९०.

शासन निर्णय :-

शासन आदेश, शाळा विकास विभाग, क्रमांक डीएसआर २४८९/२१२६/
प्र.प्र. ५२५/१८, दिनांक ४/४/१९९० नुसार जिल्हा परिषदेमधील प्राथमिक व
माध्यमिक शाळांमधील वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करण्याबाबत शासन
निर्णयित करण्यात आले आहेत. तसेच शासनातील परिच्छेद ४ नुसार वरिष्ठ
श्रेणीत पात्र होण्यासाठी उमेदवारांनी पूर्तता करावयाच्या अटीपैकी अट [ब]
नुसार या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधान
कारक झटपट आवाक्य आहे.

शासन या कामासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये खाली नमूद केल्या-
प्रमाणे समितीची निर्मिती करित आहे :-

जिल्हा परिषदेमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी

मंजूर करण्यासाठी संबंधित शिक्षकांचे काम समाधानकारक आहे किंवा

कोट्याचे अनुपाताने कार्यवाहीत तयारी.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी - अध्यक्ष

जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक) - सदस्य

जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) - सदस्य सचिव

समितीच्या अध्यक्षांनी आवश्यकतेनुसार समितीची बैठक घ्यावी व किंवा अधिक
वेळा बोलावून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी
मंजूर करण्यासाठी जेष्ठतेनुसार पात्र शिक्षकांचे काम समाधानकारक आहे किंवा
कोट्याबाबत निर्णय घ्यावा. समितीचा निर्णय अंतिम राहिल व त्यावर अंमल
करता येणार नाही.

निवड श्रेणीसाठी पात्र होण्यासाठी वरिष्ठ श्रेणीत १२ वर्षे अर्हताकारी
सेवा पूर्ण असली पाहिजे. वरिष्ठ श्रेणीची सुरुवात दि. १/१/१९८६ पासून होत
असल्याने निवड श्रेणी दि. १/१/१९९८ पूर्वी कोणीही शिक्षकास अनुज्ञेय नाही.
काम समाधानकारक आहे किंवा कोट्याबाबतचा निर्णय यासाठी नेमलेल्या समितीने
घ्यावयाचा आहे.

काम समाधानकारक आहे वा कसे सोप्यापद्धत्या प्रमाणपत्राच्या प्रयोजनासाठी प्राथमिक शिक्षक/मुख्याध्यापक यांचे निव्वळ पुरावे व यांचे गोपनीय अभिलेख विचारात घेण्यात यावेत.

१२ वर्षांची अहंताकारी सेवा झाल्यानंतर परिच्छेद प्रेमीत पात्र होण्यासाठी प्राथमिक स्तरावर बेरोक्रेकी आयोजलेल्या सेवांतर्गत प्रशिक्षण वर्गांमध्ये [त्याचा कालावधी ३-४ आठवड्यांचा असतो] संबंधित शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले असावे.

समाधानकारक काम करित्यांना प्रशिक्षण साधनात सह आदेशानुसार करण्यात आलेला कुलाता लक्षात घेऊन संबंधित शिक्षकांनी दि. १/१/१९८६ पूर्वीचे अनुसरित वेतनप्रेमी किंवा दि. १/१/१९८६ पासूनची सुधारित वेतनप्रेमी स्वीकारण्याबाबतचा विकल्प देण्याच्या कालावधीमध्ये वाट करणे आवश्यक आहे. शासन निर्णय पित्त विभाग, मुंबई क्र. १२८९/प्र.क्र. १२०/सेवा-१०, दिनांक ११/८/१९८९ मधील परिच्छेद २ नुसार दि. १/१/१९८६ पासूनची सुधारित वेतनप्रेमी स्वीकारण्याबाबतचा विकल्प देण्याच्या कालावधीमध्ये वाट करणे तो त्या आदेशातील परिच्छेद २ नुसार निश्चित केलेल्या सुवृत्तीत घेण्यात यावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावनि.

[मि. वि. जागी]

अप. सचिव, महाराष्ट्र शासन,

शिक्षण विभाग.

प्रति,

महालेखापाल-१ [लेखा व अनुषंगी व लेखा परिक्षा] महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-२ [लेखा व अनुषंगी व लेखा परिक्षा] महाराष्ट्र, नागपूर.

मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी शिक्षण विभाग.

उप मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी शिक्षण विभाग, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व पित्त अधिकारी.

सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षण अधिकारी.

पित्त विभागातील कार्यासह क्रमांक लेखा-१९.

शिक्षण व सेवायोजन विभाग [मा.सि-२] कोकण क्षेत्रीय शिक्षण विभाग, मुंबई.

निवड नस्ती, कार्यासह क्र. १८, ग्राम विकास विभाग.